RAMGOPAL POLYTEX LIMITED



Nariman Point, Mumbai - 400 021.

Tel: +91-22-61396800, 22834838, Fax: +91-22-22851085

Website: www.ramgopalpolytex.com / E-mail: rplcompliance@ramgopalpolytex.com

CIN: L17110MH1981PLC024145

RG

Date: February 11, 2025

T6,

BSE Limited.

P. J. Tower, Dalal Street,

Mumbai - 400001

SCRIP CODE: 514223

To,

The Calcutta Stock Exchange Association Ltd.

7, Lyons Range, Murgighata, Dalhousie, Calcutta - 700 001

SCRIP CODE: 10028131

Subject: Newspaper Publication of Financial Results for the Third Quarter and Nine Months ended December 31, 2024

Dear Sir/Madam,

Pursuant to the provisions of Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith the newspaper publication of the Un-Audited Financial Results of the Company for the Quarter and Nine Months ended December 31, 2024, published in the Financial Express (in English) and Mumbai Lakshwadeep (in Marathi) on February 11, 2025.

The advertisement includes a Quick Response code to access complete financial results for the said period.

We request you to take the above information on record.

Thanking you

Yours faithfully,
For Ramgopal Polytex Limited

Manorama Yadav Company Secretary and Compliance Officer (ICSI Membership No: A36619)

Encl: as above

FINANCIAL EXPRESS


RAMGOPAL POLYTEX LIMITED

CIN: L17110MH1981PLC024145 Website: www.ramgopalpolytex.com Email: rplcompliance@ramgopalpolytex.com, Tel: 022 61396800 Fax: 022 22851085 REGD. OFFICE: Greentex Clearing House, B-1.2 & 3, Gosrani Compound, Rehnal Village, Bhiwandi, Thane - 421302 CORP, OFFICE: 701, Tulsiani Chambers, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400021

Extract of Unaudited Financial Results for the Quarter and Nine Months ended 31" December, 2024

Sr. No.	Particulars	Quarter ended 31/12/2024	Quarter ended 31/12/2023	Nine Months Ended 31/12/2024	Nine Months Ended 31/12/2023	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	
1.	Total Income from Operations	14	153.53	144.57	996.31	
2.	Net Profit/(Loss) for the period (before Tax, exceptional and/or Extraordinary items)	(4.28)	(68.81)	(12.59)	(138.92)	
3.	Net Profit/(Loss) for the period before Tax (after exceptional and/or Extraordinary items)	(4.28)	(68.81)	(12.59)	(138.92)	
4,	Net Profit/(Loss) for the period after Tax (after exceptional and/or Extraordinary items)	(4.41)	(68,81)	(12.72)	(138.92)	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (after Tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	(3.98)	(68.62)	(8.49)	(131.38)	
6.	Paid up Equity Share Capital	1,439.63	1,439.63	1,439.63	1,439.63	
7.	Earnings Per Share (of Rs.10/- each)					
	Basic and diluted (not annualised)	(0.03)	(0.48)	(0.09)	(0.96)	

Note: The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results for the Quarter and nine months ended 31/12/2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results is available on the Stock Exchange. website www.bseindia.com and on the Company's at website www.ramgopalpolytex.com. The same can be accessed by scanning the QR code provided below.



For and on behalf of the Board of Directors of Ramgopal Polytex Limited SANJAY JATIA Chairman & Managing Director (DIN: 00913405)



Honouring India's Tech Ambassadors

AWARDS 2025

19 March 2025, New Delhi

ESC Export Excellence Awards will honour the visionaries who have driven the Indian Electronics, IT /ITeS industry & **Tech Startups.**

Last date for receiving nominations – 20th February 2025

REGISTER NOW www.escawards.in

Contact: Mr Vikas Gupta, Additional Executive Director, ESC

 www.escawards.in +91-11-4748 0000

info@escindia.com

155, Okhla Estate, Phase - III New Delhi 110020.

ESC House,

REGISTER

FORCE MOTORS LIMITED

CIN L34102PN1958PLC011172 Regd. Office: Mumbai-Pune Road, Akurdi, Pune - 411 035, INDIA.



Scan to

EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31 DECEMBER 2024.

	A STATE OF THE STA	CON	ISOLIDATED (RIN LA	KHS)
Sr. No.	Particulars	Quarter ended 31 Dec. 2024 (Unaudited)	Nine Months ended 31 Dec. 2024 (Unaudited)	Quarter ended 31 Dec. 2023 (Unaudited)
1	Total Income from Operations	1,88,949	5,71,572	1,69,169
2	Net Profit before Tax and Exceptional items	17,715	57,045	13,667
3	Net Profit before Tax and after Exceptional items	17,715	57,045	13,667
4	Net Profit after Tax	11,534	36,612	8,544
5	Total Comprehensive Income for the period [comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	11,914	37,204	8,680
6	Equity Share Capital	1,318	1,318	1,318
7	Other Equity (as shown in the Audited Balance Sheet of the previous year)		2,24,196	
8	Earnings Per Share (Face value of ₹10/- per Share) Basic and Diluted Earnings Per Share (not annualised) (in ₹)	87.52	277.79	64.82

KEY STANDALONE FINANCIAL INFORMATION:

		STA	STANDALONE (₹ IN LAKHS)						
Sr. No.	Particulars	Quarter ended 31 Dec. 2024 (Unaudited)	Nine Months ended 31 Dec. 2024 (Unaudited)	Quarter ended 31 Dec. 2023 (Unaudited)					
1	Total Income from Operations	1,88,936	5,71,534	1,69,156					
2	Profit before Tax and Exceptional Items	17,183	57,456	14,594					
3	Profit before Tax and after Exceptional Items	17,183	57,456	14,594					
4	Net Profit after Tax	11,006	37,033	9,474					
5	Total Comprehensive Income (after tax)	11,385	37,623	9,609					

The above information has been extracted from the detailed Quarterly Financial Results, which have been reviewed by the Audit Committee, approved by the Board of Directors, subjected to a limited review by the Statutory Auditors and filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchanges website at www.bseindia.com, www.nseindia.com and on the Company's website at www.forcemotors.com. The same can be accessed by scanning the QR Code provided below.



Place: Pune

For and on behalf of the Board of Directors

PRASAN ABHAYKUMAR FIRODIA

Managing Director



www.forcemotors.com

THIS IS A PUBLIC ANNOUNCEMENT FOR INFORMATION PURPOSES ONLY AND IS NOT A PROSPECTUS ANNOUNCEMENT AND DOES NOT CONSTITUTE AN INVITATION OR OFFER. TO ACQUIRE. PURCHASE OR SUBSCRIBE TO SECURITIES. NOT FOR RELEASE, PUBLICATION OR DISTRIBUTION DIRECTLY OR INDIRECTLY OUTSIDE INDIA.

Initial Public Offer of equity shares on the main board of BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited ("NSE", and together with BSE, the "Stock Exchanges") in compliance with Chapter If of the Securities and Exchange Board of India (Issue of Capital and Disclosure Requirements) Regulations, 2018, as amended ("SEBI ICDR Regulations").

HEXAWARE

HEXAWARE TECHNOLOGIES LIMITED Our Company was incorporated as "Aptech Information Systems Limited", a public limited company under the Companies Act, 1956 on November 20, 1992, pursuant to a certificate of incorporation granted by the Registrar of Companies, Maharashtra at Mumbai ("RoC"). Our Company obtained a certificate of commencement of business on December 31,1992 from the RoC. Subsequently, the name of our Company was changed to "Aptech Limited" and a fresh certificate of incorporation dated August 5, 1996 was granted by the RoC. The name of our Company was subsequently changed to "Hexaware Technologies Limited" pursuant to a fresh certificate of incorporation dated April 2, 2002 granted by the RoC. For details of the change in registered office of our Company, see "History and Certain Corporate Matters" beginning on

Corporate Identity Number: U72900MH1992PLC069662

Registered and Corporate Office: 152, Millennium Business Park, Sector III, 'A' Block, TTC Industrial Area, Mahape, Navi Mumbai, Maharashtra - 400 710, India; Tel: (+91) 22 3326 8585, Contact Person: Gunjan Methi, Company Secretary and Compliance Officer; E-mail: investori@hexaware.com; Website: www.hexaware.com

OUR PROMOTER: CA MAGNUM HOLDINGS

INITIAL PUBLIC OFFERING OF UP TO [...] EQUITY SHARES OF FACE VALUE OF ₹ 1 EACH (THE "EQUITY SHARES") OF HEXAWARE TECHNOLOGIES LIMITED ("OUR COMPANY" OR "THE COMPANY" OR "THE ISSUER") FOR CASH AT A PRICE OF ₹ [.] PER EQUITY SHARE OF FACE VALUE OF ₹ 1 EACH (THE "OFFER PRICE") AGGREGATING UP TO ₹87,500 MILLION THROUGH AN OFFER FOR SALE (THE "OFFER FOR SALE" AND SUCH EQUITY SHARES, THE "OFFERED SHARES"). THE OFFER INCLUDES A RESERVATION OF UP TO [●] EQUITY SHARES, AGGREGATING UP TO ₹900 MILLION (CONSTITUTING UP TO [●]% OF THE POST-OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL, FOR SUBSCRIPTION BY ELIGIBLE EMPLOYEES ("EMPLOYEE RESERVATION PORTION"). THE OFFER LESS THE EMPLOYEE RESERVATION PORTION IS HEREINAFTER REFERRED TO AS THE "NET OFFER". THE OFFER AND THE NET OFFER SHALL CONSTITUTE [●]% AND [●]%, RESPECTIVELY, OF THE POST

CORRIGENDUM TO THE RED HERRING PROSPECTUS DATED FEBRUARY 5, 2025 ("CORRIGENDUM")

NOTICE TO INVESTORS: CORRIGENDUM

This corrigendum ("Corrigendum") is with reference to the Red Herring Prospectus dated February 5, 2025, filed with the Registrar of Companies, Maharashtra at Mumbai ("RHP") and submitted to the Securities and Exchange Board of India ("SEBI"), BSE Limited ("BSE") and National Stock Exchange of India Limited (the "NSE", and together with the BSE, the "Stock Exchanges").

Potential Bidders may note the following:

page 358 of the Red Herring Prospectus dated February 5, 2025 ("RHP").

OFFER PAID-UP EQUITY SHARE CAPITAL OF OUR COMPANY.

The bar graph appearing on page 284 of the RHP, derived from the report titled "Everest Group's IT-BP Services Industry Overview' dated January 22, 2025 (the "Everest Report") prepared and issued by Everest Business Advisory India Private Limited ("Everest Group") and commissioned by and paid for by our Company exclusively in connection with the Offer, inadvertently misstated the values of the nominal global GDP by a factor of ten. Accordingly, the following statements and figures in the bar graph shall be read as follows: The title of the bar graph shall be read as "The nominal global GDP reached US\$ 104.8 trillion.

- in CY2023" Instead of "The nominal global GDP reached US\$ 1,047.9 trillion in CY2023";
- The scale for the Global GDP at current prices in US\$ trillion shall be read as "0.0, 20.0, 40.0. 60.0, 80.0, 100.0, 120.0, 140.0 and 160.0" instead of "0.0, 200.0, 400.0, 600.0, 800.0, 1000.0 1200.0, 1400.0 and 1600.0";
- The Global GDP at current prices in US\$ trillion for the following years shall be read as:
- for CY2020, "\$85.3" instead of "\$852.6";
- for CY2021, "\$97.0" instead of "\$969.9"; for CY2022, "\$100.7" instead of "\$1,006.6";
- iv. for CY2023. "\$104.8" instead of "\$1,047.9";

- v. for CY2024E, "\$109.5" instead of "\$1,095.3";
- vi. for CY2025E, "\$114.8" instead of "\$1,148.3"; vii. for CY2026E, "\$120.6" instead of "\$1,205.8";
- viii. for CY2027E, "\$126.5" instead of "\$1,265.1";
- ix. for CY2028E, "\$132.7" instead of "\$1,327.3"; and
- x. for CY2029E, "\$139.1" instead of "\$1,390.5".

Additionally, Sr. no. 19 under "Material Contracts and Documents for Inspection - Material Documents" on page 626 of the RHP shall be read as "Industry report titled "Everest Group's IT-BP Services Industry Overview' dated January 22, 2025 prepared by Everest, commissioned and paid for by our Company, read together with the letter dated February 10, 2025, issued by Everest" instead of "Industry report titled "Everest Group's IT-BP Services Industry Overview" dated January 22, 2025 prepared by Everest, commissioned and paid for by our Company.

The abovementioned changes are to be read in conjunction with the RHP, and accordingly their references in the RHP stand updated pursuant to this Corrigendum. The information in this Corrigendum supplements the RHP. However, this Corrigendum does not reflect all the changes that have occurred between the date of filing of the RHP and the date hereof, and accordingly does not include all the changes and/or updates that will be included in the Prospectus. Please note that the information included in the RHP will be suitably updated, including to the extent stated in this Corrigendum, as may be applicable, in the Prospectus, as and when filed with the RoC, SEBI and the Stock Exchanges.

All capitalized terms used in this Corrigendum shall, unless the context otherwise requires, have the meaning ascribed to them in the Red Herring Prospectus.

> For HEXAWARE TECHNOLOGIES LIMITED On behalf of the Board of Directors

Place: Mumbai, Maharashtra Date: February 10, 2025

Company Secretary and Compliance Officer HEXAWARE TECHNOLOGIES LIMITED is proposing, subject to receipt of requisite approvals, market conditions and other considerations, to make an initial public offering of its Equity Shares and filed the RHP with RoC. The RHP is available on the website of SEBI at www.sebi.gov.in, the websites of the Stock Exchanges i.e. BSE and NSE at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively, the website of the Company at www.hexaware.com; and on the websites of the BRLMs, i.e. Kotak Mahindra Capital Company Limited at https://investmentbank.kotak.com; Citigroup Global Markets India Private Limited at

www.online.citibank.co.in/rhtm/citigroupglobalscreen1.htm; J.P. Morgan India Private Limited at www.jpmipl.com; HSBC Securities and Capital Markets (India) Private Limited at www.business.hsbc.co.in and IFL Capital Services Limited (formerly known as IFL Securities Limited) at www.iificap.com. Any potential investors should note that investment in equity shares involves a high degree of risk and for details relating to such risk, please see the section entitled "Risk Factors" beginning on page 31 of the RHP. Potential investors should not rely on the DRHP filed with SEBI and the Stock Exchanges, and should instead rely on the their own examination of our Company and the Offer, including the risks involved, for making any investment decision. This announcement is not an offer of securities for sale in the United States or elsewhere. This announcement has been prepared for publication in India only and is not for publication or distribution, directly or

indirectly, in or into the United States. The Equity Shares offered in the Offer have not been, and will not be, registered under the U.S. Securities Act of 1933, as amended ("U.S. Securities Act") or any other applicable law of the United States, and unless so registered, may not be offered or sold within the United States, except pursuant to an exemption from, or in a transaction not subject to, the registration requirements of the U.S. Securities Act and applicable U.S. state securities laws. Accordingly, the Equity Shares are being offered and sold (a) only to persons reasonably believed to be "qualified institutional buyers" (as defined in Rule 144A under the U.S. Securities Act) in transactions exempt from or not subject to the registration requirements of the U.S. Securities Act, and (b) outside the United States in offshore transactions as defined in and in compliance with Regulation S under the U.S. Securities Act and the applicable laws of the jurisdiction where such offers and sales are made. There will be no public offering of the Equity Shares in the United States.

Adfactors 613/

DGM (CMM)

Rs. In lakhs

Gunjan Methi

"IMPORTANT"

Whilst care is taken prior to acceptance of advertising copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner whatsoever.

Noida Power Company Limited Electric Sub Station, Knowledge Park-IV, Greater Noida-201310

(CIN: U31200UP1992PLC014506) **TENDER NOTICE**

Date: 11.02.2025 Sealed tender under two Bid System (Commercial & Technical) are invited for following job from all interested bidders Start & Due Date & NIT No. **Tender Description** EMD Time of Submission NPCL/FY24-25/ Annual RC for Supply of LT Cable 11.02.2025 & 04.03.2025 24 Lacs LTCAB/025 (up to15:00 hours) Annual RC for Supply of HT & HT 11.02.2025 & 04.03.2025 NPCL/FY24-25/ 50 Lacs (up to 15:30 hours) HTCAB/029 ABC Cable. Cost of Individual Tender Document (Incl. GST) Rs 1180/-

For other tender details and further amendment/comigendum, please visit our website: www.noidapower.com-->Procurement-->Tenders

RAMCO INDUSTRIES LIMITED

Regd. Office: 47, P.S.K.Nagar, Rajapalayam 626 108.

Corporate Office: "Auras Corporate Centre", 98-A, Dr. Radhakrishnan Road, Mylapore, Chennai-600 004. CIN: L26943TN1965PLC005297; WEBSITE: www.ramcoindltd.com EXTRACT OF UN-AUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER / NINE MONTHS ENDED 31.12.2024

YEAR **QUARTER ENDED NINE MONTHS ENDED ENDED** 30.09.2024 31.12.2023 31.12.2024 31.12.2023 **Particulars** 31.12.2024 31.03.2024 **Un-Audited Un-Audited Un-Audited** Un-Audited **Un-Audited** Audited 34,368 35,317 33,363 1,24,001 1,13,64 1,50,132 Income from Operations Net Profit/(loss) for the period (before tax, Exceptional and /or Extraordinary items) 2,718 3,255 2,029 10,665 8,053 10,851 Net Profit/(loss) for the period (before tax, after Exceptional 2,718 3,255 2,029 10,665 8,053 10,851 and /or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period (after tax, after 1,292 7,297 Exceptional and / or Extraordinary items) 1,562 1,315 6,506 5,329 Share of Net profit After Tax (PAT) of Associates 7,327 373 851 1,346 8,012 3,275 accounted for using the equity method Total Comprehensive Income for the period (Comprising Net Profit for the period after tax and other Comprehensive 13,139 1,398 2,536 18,499 13,655 17,749 Income after tax) Paid up Equity share capital 835 835 866 835 835 4,05,222 Other Equity Earnings Per share of Re.1/- each (Rs.)

Notes: The above is an extract of the detailed format of Quarterly/Nine Months Financial Results filed with Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Financial Results are available on the Bombay Stock Exchange website (URL: www.bseindia.com/corporates), the National Stock Exchange website (URL: www.nseindia.com/corporates) and on the Company's website (URL: www.ramcoindltd.com).

10.27

10.27

2.02

2.02

3.16

3.16

16.77

16.77

12.67

12.67

7.40

7.40

Key informations on Standalone Un-Audited Financial F	18000	ARTER END	ĒD	NINE MONT	THS ENDED	Rs. In lakhs YEAR ENDED
Particulars	31.12.2024 Un-Audited	30.09.2024 Un-Audited	31.12.2023 Un-Audited	31.12.2024 Un-Audited	31.12.2023 Un-Audited	31.03.2024 Audited
Income from Operations	27,217	28,094	26,993	1,04,570	98,739	1,29,852
Net Profit / (Loss) for the period (after tax, after Exceptional and / or Extraordinary items)	1,293	3,444	1,246	7,494	5,481	5,960
Total Comprehensive Income for the period (Comprising Net Profit for the period after tax and other Comprehensive Income after tax)	4,981	3,384	1,267	11,144	7,709	7,970

The previous period figures have been re-grouped / restated wherever considered necessary. QR scan for detailed Financial Results

For Ramco Industries Limited

P.R. VENKETRAMA RAJA CHAIRMAN DIN: 00331406

financialexp.epapr.in

Chennai

(Not annualised)

Basic:

Diluted:

10-02-2025

जाहीर नोटीस

सदर जाहीर नोटीसीव्हारे तमाम जनतेस कलविण्यात येते की, श्री. चंद्रकांत तुकाराम चौधरी हे सदनिका क्र. ए/१०१, ए विंग, पहिला मजला, जय ब्रम्हा को.ऑ.हो.सो.लि., बिल्डींग नं. २, निळेमोरे लासोपारा पश्चिम, तालुका वसई, जिल्हा पालघर ४०१ २०३ चे मालक होते. तरी त्यापैकी के. चंदकांत तकाराम चौधरी यांचे दिनांक ०३/०५/२०१८ रोजी -नेधन झाले आहे व त्यांच्यापश्चात आता **१)श्रीमती** अंजना चंद्रकांत चौधरी (पत्नी),२)सौ. मुक्ता राजेश वाडकर (विवाहित मुलगी), ३)श्री. विजय चंद्रकांत चौधरी (मुलगा), ४) सौ. पल्लवी निलेश हुंडारे (विवाहित मलगी) हे त्यांचे वारस आहेत. तरी त्यापैकी माझे अशिल **श्रीमती. अंजना चंद्रकांत चौधरी** यानी सदर मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरी करण्यासंबंधी जय ब्रम्हा सहकारी गहनिर्माण संस्थ मर्यादीत संस्थेकडे अर्ज केला होता ज्याआधारे त्यांना सदर संस्थेचे सभासदही बनविण्यात आले आहे ज्याकरीत अन्य वारस यांनी त्यांची नाहरकत ही दिली आहे.

तरी या नोटीशीव्दारे संस्थेच्या भांडवलात मालमत्ते असलेले मयत सभासदाचे भाग व हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी मयत सभासदाचे अन्य वारसदार किंवा ागणीदार हरकतदार यांच्याकडन हक्क मागण्य रकती मागवण्यात येत आहेत किंवा सदर मिळकती संबधी अन्य कोणाचाही कोणताही विक्री, कळरग, कब्जा गहाण, दान, बक्षीस, करार, मृत्युपत्र, कोर्ट दरबार वा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्के, हितसंबंध, हिस्सा अधिकार असल्यास त्यांनी त्याबाबत लेखी पराव्यासह ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १४ दिवसांच्या आत मला खालील पत्यावर कळवाव्यात अन्यथा तस कोणचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, हितसंबध हिस्सा. अधिकार नाही व असल्यास तो सोडन दिल आहे असे समजण्यात येईल आणि सदर सदनिकेसंबंधीर्च पढील योग्य ती कार्यवाही आमचे अशिल यांच्याकडन

ॲड. निशिगंधा जयंत परब पत्ता : ए/१०१. काशी कपा को.ऑ.हौ.सो.लि.. दिपक मेडीकल जवळ, एस. टी. डेपो रोड, नालासोपारा (प)

ओम अष्टविनायक (वांकरवाडी) एस.आर.ए. को. हौ. सो. ली. हंगीक्र.एम.यु.एम.एस.आर.ए.(एच.एस.जी.)/टी. सि.)/११४४३ /वर्ष २००

नोटीस

ओम अष्टविनायक (शंकरवाडी) एस.आर.ए. को हौ. सो. ली., वांकरवाडी जोगेरवरी पूर्व, मुंबई ४०००६ या संस्थेत खालील दिलेल्या विवरण व माहितीप्रमाप असे सूचित करण्यात येतें की, **गुलामली रोशनअर्ल** हे सदिनकेचे मुळ मालक असून त्यांनी ती **शांताराम** मारु**ती जाधव** यांना विक्री केली आहे व **शांताराम मारुती जाधव** यांनी त्यांच्या नावे सदनिका हस्तांतर मारुता जाधव याना त्याच्या नाव सदानका हस्तातरण करणे व संस्थेचे सभासद करून घेण्याकरिता लेखें अर्ज केला आहे. अर्ज केलेल्या व्यक्ती व्यतिरिक्त कोणाही व्यक्तीची हरकत असल्यास किवा सदः सदिनिक्वर कोणत्याही प्रकार्च्या बँक, वित्त संस्थ किंवा कोणाही व्यक्तीचा कायदेशीर बोझा असलयाः अशा व्यक्तींनी अथवा संस्थांनी सदर् जाहिरात प्रसि झालयापासून १५ दिवसांच्या आत वरील संस्थेचे सचि यांच्याशी पूर्व सूचना व वेळ घेऊन प्रत्यक्ष कायदेशी मूळ कागदपत्रांसह व पुराव्यासह कार्यालयीन वेळे

सायंकाळी ६ ते ९ या वेंळेत संपर्क साधावा. त्यानंतर कोणाचेही कोणत्याही प्रकारचे अर्ज कार्यकार मंडळ विचारात घेणार नाही किवा कोणत्याही प्रकारच नुकसान् भरपाई करण्याची जबाबदारी कार्यकार . वंडळाची राहणार नाही.

मूळ सभासद व खरेदीदार यांची सूची

अनु क्र	रूम नं व मजला	मूळ सभासद	खरेदीदार
१.	बी ३०८, तिसरा मजला	गुलामली रोशनली	शांताराम मारुती जाधव
		.थोग .थष्टिजागर	क (शंकायता ही)

एस.आर.ए. को. हौ. सो. र्ल सही सही/- सही/-अध्यक्ष सचिव खजिनदा **ठिकाण** : जोगेश्वरी पूर्व दिनांक : ११/०२/२०२५

जाहीर सूचना

पसुपथी थिरुमनुर बालन (पती) व श्रीमती राजम पसुपथी बालन (पत्नी) यांनी फ्लॅट् जागा अर्थात फ्लॅट क्र.६०२, बी-वंग, ६वा मजला, कार्पेट क्षेत्रफळ ६०० चौ.फु., सिल्वर ओ बेल्डिंग नं.१ को-ऑप.हौ.सो.लि.. बेव्हर्ली पार्क. पोलि उाणे समोर, मिरा रोड (पुर्व), ता. व जि. ठाणे-४०११०७ ह जागा **मे. कनाकिया प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड** यांच्याकड विनांक ०५.०१.२००० रोजीचे करारनामा नोंद. क्र.ठाणे ४-ह २७/२००० नुसार दिनांक १३.१२.१९९९ रोजीच्या विक्री क्राम्सण अंतर्गत ५०%-५०% संयक्तरणे खोटी केली होती आणि ज्याअर्थी स्वर्गीय श्री. पसुपथी थिरुमनुर बालन यां १२.०८.२००३ रोजी आणि **श्रीमती राजम पसुपथी बाल-**यांचे ०६.०२.२०२३ रोजी निधन झाले आणि ज्याअर्थी मयत २२,२०८,२००२ राजा जानि श्रामित राजन बसुच्या बारर यांचे ०६.०२.२०२३ रोजी निधन झाले आणि ज्याअर्थी मय व्यक्तींच्या पश्चात त्यांचे कायदेशीर वारसदार अर्थात **१) श्रीम**र अनुपमा विश्वनाथन अय्यर (विवाहीत मुलगी), २) श्री. भंजित पसुपथी बालन (मुलगा) हे आहेत. म्हणन मयत आई व वडिलांच्या पश्चात भाऊ व बहिण

न्हर्नून नेपार आहे व वाडलाच्या नरवार माठ व वाहन है कायदेशीर वारसदार आहेत आणि भाऊ म्हणून त्यांच्या वडिल व आईचे सर्व अधिकार व शेअर्स त्यांची बहिण अर्थात **श्रीमती** अनुपमा विश्वनाथन अय्यर (विवाहीत मुलगी) यांच्या नाव दिणी क्र.टीएनएन४-२८७४-२०२५ दिनांक ०५.०२.२०२५ गेजीच्या मक्तता करारनामादारे मक्त केले. यामळे ते वर नम केलेल्या मालमत्तेच्या १००% एकमेव मालक झाल्या आहेत मयताची सदर मुलगी अर्थात श्रीमती अनुपमा विश्वनाथः अय्यर (विवाहीत मलगी) यांना सदर सोसायटीमधी उपरोक्त मालमत्तेचे १००% एकमेव कायदेशीर मालव याल्याने त्यांच्या नावे हस्तांतर करू दच्छित आहेत. म्हण सदर सूचना प्रकाशनापासून **१४ दिवसात** दावा, अधिकार, हिर किंवा आक्षेप मागविण्यात येत आहेत आणि सर्व मुळ दस्तावेज गार्खाम्ब लेखी स्वरूपात खालील स्वाश्मीकर्त्याकरे कर्राविष असे समजले जाईल आणि बंधनकारक असणार नाहीत.

दिव्यांक विरेंद्र जाल देनांकः १०.०२.२०२५ वकील उच्च न्यायाल कार्यालय: दुकान क्र.०७, न्यु स्टार क्रिस्टल, कनाकिया रोड मिरा रोड (पर्व), ठाणे-४०११०७.

रोज वाचा मुंबई लिखा है। मुंबई लिखा है। दै.' मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE

PUBLIC AT LARGE is hereby notify that Original Share Certificate No. 0009 of five fully paid up Shares each of Rs. 50/- bearing distinctive Nos. 041 to 045 (both inclusive) of Charkop Rachana Sahakari Grihnirman Sanstha Maryadit pertaining to Room No.16, admeasuring about 25 Sq. Meter area, situated at Plot No.849, RSC 13, Kandivali, West, Mumbai-400067; Village Charkop, Taluka Borivali; issued in the name of MR. PANDURANO KESHAV NAIK is misplaced and not traceable. Present owner is MRS KARUNA DEEPAK SALUNKE. Certificate of Police has been obtained or 09-02-2025 in that behalf. Any person having any claim of possession of the said Original Share Certificate of Charkop Rachana Sahakari Grihnirmar Sanstha Maryadit should intimate to the said Society at above address and also Days from the date of issue of this Notice, failing which, the claim, if any, shall be deemed to have been given up or abandoned and/or waived and thereafter the Society may issue Duplicate Share Certificate in respect thereof as per bye-laws. Date: 11.02.2025

Sumitra Lahu Bhalerao

Charkop, Kandivali (W), Mumbai-67 9325723844.

SAMATA SAHAKARI BANK LTD Singh Sadan , A.S. Marg, Santacruz (west), Mumbai- 54

TENDER NOTICE

ealed tenders are invited from professional and expert / reputed endors in the business of GST olutions for providing technica xpertise & software pertaining to he GST application with software cense. The vendors will need to rovide GST solution with licenses for ur Head Office & 4 branches. The commercials will cover the mentione oints exhaustively.

Bulk Invoice generation utility against all income services and NPCI transactions (acquirer / issuer) for Bank's B2B & B2C customers. Bulk Sales CR/DR note generation utility for the Bank's B2B customers Bulk digital signing and mailing facility to generate invoices in single click if digital sign Tool is implemented.

Purchase transactions entry/impor Purchase

Purchase reconciliation with downloading GSTR2A/2B file from GSTN server All monthly/ yearly applicable GST returns preparation and filing. Various MIS Reports Various Dashboard.

Commencement date : 12/02/2025 Last date of submission : 22/02/2025 For Samata Sahakari Bank Ito

Date: 11/02/2025 Managing Director

Particulars

Total Income from Operations (Net)

(before tax and exceptional items)

before tax (after exceptional items)

after tax (after exceptional items)

VII. Reserves Excluding Revaluation

Sheet of Previous Year

VIII. Earnings per Equity Share

Reserve as shown in the Balance

meeting held on 10th February, 2025.

Total Comprehensive Income / (Loss)

Profit / (Loss) for the period

Profit / (Loss) for the period

IV. Profit / (Loss) for the period

Exceptional Items

for the Period

(1) Basic (Rs

Notes:

Navi Mumbai

10.02.2025

(2) Diluted (Rs.)

VI. Equity Share Capital

Advocate, High Court, D-43/165, Jeevan Deep CHSL Sector1

सार्वजनिक नोटीस

ज्युपिटर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. यारी रोड, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, मुंबई - ४०००६१ यांच्याकडे श्री. नजीर मोहम्मद घायबी (पुत्र स्व. मोहम्मद घायबी), वय ७६ वर्षे, रा. फ्लॅट क्रमांक ४०३, अ विंग, रताकर सीएचएस लि., यारी रोड अंधेरी पश्चिम, मुंबई - ४०००६१ यांनी फ्लॅट क्रमांक ६०१, ज्युपिटर सीएचएस लि. यांच्या नावावर हस्तांतरण करण्यासाठी अर्ज केला आहे. हे हस्तांतरण ५ फेब्रुवारी २०२५ रोजीच्या रिलीज डीडच्या आधारे मागणी करण्यात आले आहे, ज्या अंतर्गत स्व. नुरजहा घायबी यांच्या कायदेशीर वारसदारांनी, म्हणजेच: श्री. शादाब नजीर घायबी (मुलगा श्रीमती नौशबा फैयाज मद्रे (मुलगी) श्रीमती नजीबा शैफुल्ला दावर (मुलगी यांनी त्यांचा हक्क, मालकी व स्वारस्य **श्री. नजीर मोहम्मद घायबी** यांच्यासाठी कायमस्वरूर्प सोडून दिले आहे, त्यामुळे ते सदर फ्लॅटचे एकमेव आणि संपूर्ण मालक ठरतात कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेने सदर फ्लॅटवर कोणताही हक्क. स्वारस्य किंवा दावा असल्यास त्यांनी आपला दावा लेखी स्वरूपात, आवश्यक पुराव्यांसह, दिनांक [तारखेपासून १४ दिवसांच्या

कोणताही आक्षेप ग्राह्य धरला जाणार नाही जारीकर्ते ज्यपिटर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. यारी रोड, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, मुंबई - ४०००६१ दिनांक: ११.०२. २०२५

CIN: L99999MH1964PLC013018

Regd. Office: Plot No. 12, TTC Indl. Area, Thane Belapur Road, Digha, Navi Mumbai 400 708. India

Statement of Un-audited Financial Results for the Quarter & Nine Months Ended 31st December 2024

31.12.2024

1,640.22

(841.21)

(841.21)

(841.21)

1,257.00

(6.69)

(6.69)

Quarter Ended

Unaudited

31.12.2023

1,198.30

38.08

38.08

38.08

2.00

0.01

0.01

The above results were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors at the

3. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchange under regulation 33 of

SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the Quarterly financial results

2. The company is operating in one segment only i.e. Manufacturing and Marketing professional electronic equipments.

are available on the Stock Exchange web site (www.bseindia.com) and Company website (www.aplab.com)

1,109.00

30.09.2024

1,574.82

153.15

153.15

153.15

1109.00

1 38

1.10

आत। खालील पत्त्यावर सादर करावा:सचिव

ज्यपिटर को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि.

|यारी रोड, वर्सोवा, अंधेरी पश्चिम, मुंबई - ४०००६१

निर्धारित मदतीत कोणताही दावा प्राप्त न झाल्यास

सदर फ्लॅटचे हस्तांतरण श्री नजीर मोहम्मद घायबी

|यांच्या नावावर करण्यात येईल, आणि यानंतर

PUBLIC NOTICE

anghani present owner of Office Premise No. JW-2030, 2nd Floor, J Tower, Bhara Diamond Bourse Complex, lying and situate at Bandra Kurla Complex, Bandra East Mumbai-400051 admeasuring 298 sq. fee built up area along with 298 fully paid-up shares of Rs. 1000/- each bearing distinctive nos. 1318815 to 1319112 (both inclusive) held under the share certificate no. J/2036 havin Folio No. 0811 is selling his office premises t Aadi Gems. Shri. Samir N. Sanghani does no have the original registered Allotment Lette dated 26/08/2010 executed between Bhara Diamond Bourse and Zadaphia Brother naving Serial No. BDR9-8929-2010 date 26/08/2010 and original registered Deed Transfer dated 08/12/2011 having Serial No BDR9-6566-2012 dated 02/08/2012 hav lodged a Police FIR for Loss of Agreemer dated 04/01/2025 having Complaint ID 943/2025 at BKC Police Station Any person whoever finds it or is in possessio of the above registered documents or ar person whosoever having objection, claim b way of sale, exchange, mortgage, gift, trus maintenance, possession, inheritance, lease lien, or otherwise, etc of whatsoever natur with respect to the said office are requested t make the same known in writing along wit copies of supporting documents within period of 15 days from the date of thi publication of notice failing which the objectio Shantinagar, Mira Road East, Thane-401107 /claim of such persons shall be deemed to have been waived / abandoned. जाहीर सूचना

जाहीर सूचना

(Contact: Mr. Arvind K. Shah-99201 48491)

येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशील श्री. खयालीराम सयोदन कुमावत फ्लॅट क्र २०६, दुसरा मजला, 'बी' विंग, श्री शिव छाया को-ऑप. हौ. सो. लि., सिद्धिविनायक रुग्णालयाजवळ, नवघर रोड, भाईंदर (पूर्व) तालुका व जिल्हा-ठाणे-४०११०५ चे मालव आहेत. तथापि, माझा अशिलाकडुन **मेसर्स** शिव छाया डेव्हलपर्स आणि श्री. सुजाता ए विस्वास यांच्या दरम्यान उपरोक्त फ्लॅट बाबत झालेला दिनांक २४.०४.१९९२ रोजीचा मूळ नोंदणी पावती आणि मळ नोंदणीकर करारनामा हरवला आहे . जर कोणाही व्यक्तीर सदर वरील मळ नोंद्रणी पावती आणि मठ नोंदणीकृत करारनामा दिनांक २४.०४.१९९२ रोजीच्या संबंधात कोणतेही दावे असल्यास तसेच सदर विक्री, अदलाबदल, अधिभार बक्षीस, न्यास, वारसाहक्क, ताबा, भाडेकरार तारण, मालकी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी संबंधित पुरावे यांच्यासह अधोहस्ताक्षरित यांना सदर सचर्नेच्य प्रसिद्धी तारखेपासून १४ दिवसांच्या आत मला सचित करावे अन्यथा सदर व्यक्तींचे दावे कार्ह असल्यास ते अधित्यागीत मानले जातील व कोणताही दावे त्यानंतर गृहीत धरले जाणा नाहीत व सदर फ्लॅट हक्क स्पष्ट व बाजारमूल्य आहेत असे गृहीत धरले जाईल.

दिनांक: ११/०२/२०२५ आर.एल. मिश्रा वकील उच्च न्यायालय, मुंबई कार्यालय क्र. २३, १ला मजला, सनशाईन हाईटस्, रेल्वे स्थानकासमोर, नालासोपारा पुर्व, जिल्हा पालघर- ४०१२०९.

Nine Months Ended

Unaudited

31.12.2024 31.12.2023

3,210.53

352.62

352.62

352.62

1,109.00

6.00

0.03

0.03

For & on behalf of the Board of Directors

AMRITA P. DEODHAR

Chairperson & Managing Director

(DIN 00538573)

4,214.06

(677.98)

(677.98)

(677.98)

1,257.00

(5.39)

(5.39)

Year Ended

Audited

31.03.2024

5,032.17

142.60

(62.67)

79.92

79.92

142.13

1,109.00

(383.37)

0.57

PUBLIC NOTICE My client Shrutika Shailesh Khonkar states

that the subject flat was originally allotted to Mr. Pratap R. Bodha from M/s. Omkal Spaces Pvt. Ltd. by a Permanent Alternate Accommodation Agreement dated 22.11.2011 regd under no. BBE-2/ 702/ 2012. The said Mr. Pratap died intestate on 09.09.2015 leaving behind Mamta Umesh Valani, Kusum Suresh Valani, Dushyant Pratap Bodha and Jyoti Pratap **Bodha** as his heirs and representative The said heirs released their devolved share: of subject flat unto Jyoti Pratap Bodha by a Release Deed dated 02.11.2023 regd. under no. BBE-2/ 22586/ 2023. The said Jyoti Pratap Bodha has sold the subject flat to my client by an Agreement dated 16.01.2025 regd. under No. BBE-2/ 1465/ 2025. Any person/ heirs or organization with any claim or interest in schedule flat is/ are requested to contact my office within 7 days of the publication of this notice failing to which my client will proceed with marketable and absolute title o schedule flat, free from encumbrances Schedule of the subject Flat/ Property Flat No. 1008, 10th floor, B Wing, Bhageshwar Bhuvan CHSL, Bhagoji Keer Marg, Near Paradise Cinema, Mahim, Mumbai- 400016 bearing Final Plot No. 391, CTS No. 1A/ 756 and 1B/ 756 Adv. Bavadeepika Shetty (Advocate High Court) Gala No.7, Bldg A-2, Ideal CHSL, Sector-6,

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील श्री **दिनेश रुपचंद सुथार** हे फ्लॅट क्र.१०९, ओम सोनत कुंज कोहौसोलि., बी पी क्रॉस रोड क्र.५, भाईंदर (पुर्व), ठाणे-४०११०५ या जागेचे मालक आहेत तथापि माझ्या अशिलाकडून १. **मे. एम बी बिल्ड**र्स आणि श्री. गोविंद भाई ड. वाघेला यांच्या दरम्यान झालेला दिनांक १२.०७.१९९२ रोजी मुळ करारनामा २. श्री. गोविंद भाई डी. वाघेला आणि श्रीमर्त **आनंदीबार्ड सोंडकर** यांच्या दरम्यान सदर फ्लॅटबाबर झालेला दिनांक १५.0६.१९९४ रोजीचा मळ करारनामा हरवले आहे. जर कोणा व्यक्तीस सद मुळ करारनामाबाबत विक्री, अदलाबदल, अधिभार, -बक्षीस, न्यास, वारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा, तारण मालकी हक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दाव असल्यास त्यांनी माझ्याकडे आणि खालीत स्वाक्षरीकर्त्याकडे आवश्यक दस्तावेजी पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशनापासून ७ दिवसात लेखी स्वरुपात कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दाव त्याग केले आहेत असे समजले जाईल आणि तदनंत कोणताही दावा विचारात घेतला जाणार नाही आणि सदर फ्लॅट जागेचे अधिकार स्पष्ट व बाजारभाव योग्य असल्याचे समजले जाईल.

दिनांक: ११.०२.२०२५ आशुतोष मिश्र वकील उच्च न्यायालय, मुंबर् दकान क्र.१५. इमारत क्र.आय ५९. नवग्रह . प्रोसायटी, पुनम सागर कॉम्प्लेक्स, मिरा रोड पुर्व ठाणे–४०११०७.

म. कार्या.: लोकमंगल, १५०१, शिवाजीनगर, पणे-५

ावी मंबर्ड क्षेत्रिय कार्यालय सिडको जुने प्रशासक इमारत, पी-१७, सेक्टर-१, वाशी, नवी . बंबई–४००७०३. **दर.:**०२२–२०८७८३५४ ई–मेल: recovery_nvm@mahabank.co.in.

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड नफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **बँक ऑफ महाराष्ट्र**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि मिक्यपिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्म, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्य अधिकाराअंतर्गत त्यांनीसदर कायद्याच्या कलम १३(२) अन्वये ०**७.११.२०२**४ रोजी मागणी स्चना वितरीत केली होती आणि त्या सूचनेनुसार **१) श्रीमती निदा आफरीन झहीन पारकर (कर्जदार)** यांना सदर सूचना प्राप्त गरखेपासून ६० दिवसांच्या आत खालील मालमत्तेच्या तारणासमोर वसुलीकरिता **आलेला खर्च आणि गृहकर्ज** सुविधेकरिता रक्कम रू.१८,६९,०१७/ – अधिक ०७.११.२०२४ पासून आरएलएलआर+०.३०%, –०.०५% विद्यमान ९.५५% दराने व्याज अधिक शुल्क व खर्च जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार यांनी वर नमद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असन कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी खाली नमुद केलेल्या मालमत्तेचा कायद्याचे कलम १३ उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त अधिकाराअंतर्गत ०५ **फेब्रुवारी,** रोजी **ताबा** घेतला आहे.

विशेषतः कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार कर - नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **बँक ऑफ महाराष्ट्र** यांच्याकडे वर नमुद केलेली

कर्जदारांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, प्रतिभूत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळेसंदर्भात कायद्याच्य कलम १३ चे उपकलम (८) ची तरतद आहे

म्लॅट ठिकाण पत्ता: गट क्र.५३० व ५३२, जसवली ग्राम पंचायत, मालमत्ता क्र.६५३, जमीन फ्लॅट क्र.१०५, १ला मजला, कोहिन्रू सिटी म्हणून नामे इमारत, बिल्टअप क्षेत्रफळ ८०९.३४ चौ.फु., टेरेस ४४८ चौ.फु. कार्पेट क्षेत्र आणि पार्किंग क्षेत्रफळ १८० चौ.फ्., जसवलीच्या स्थानिक मर्यादेत. ता. श्रीवर्धन. जिल्हा रायगडच्य यायकक्षेत, राज्य-महारष्ट्र-४०२११० येथील जागेचे सर्व भाग व खंड.

ठिकाण: श्रीवर्धन दिनांक: ०५.०२.२०२५ सही / - प्राधिकत अधिकार्र बँक ऑफ महाराष्ट्र

अर्जदारांच्या वतीने व करिता

uadlu faias multurau

नमना क्र.आयएनसी-२५ए पब्लिक कंपनीचे प्रायव्हेट कंपनीमध्ये रुपांतरणासाठी वृत्तपत्रात प्रकाशित करावयाची जाहिरात

क्षेत्रिय संचालक, सहकार मंत्रालय, पश्चिम क्षेत्र यांच्या समक्ष कंपनी कायदा २०१३, कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ४१ प्रकरणात

आणि मे. श्रीजी होल्डींग्ज लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय: ७०२, अमर अपार्टमेंट,

राज राजेंद्र सुरीश्वरजी मार्ग फॅक्ट. प्तर्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीद्वारे केंद्र शासन यांच्याकडे कंपनी कायदा २०१३ च्या कलम १४ आणि कंपनी (स्थापना) अधिनियम २०१४ चे नियम ४१ अन्वये अर्ज करण्याचे

...... दिनांक १०.०२.२०२५ रोजी झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेत मंजूर विशेष ठरावानुसार अशा रुपांतरणास

प्रभाव देण्याचे कंपनीने मंजूर केले आहे. कोणा व्यक्तिच्या हितास कंपनीचे नियोजित स्थिती बदलामुळे काही बाधा येत असल्यास त्यांनी त्यांच्या हिताचे स्वरूप व विरोधाचे कारण नमूद केलेल्या प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे आक्षेप रजि. पोस्टाने सदर सूचना काशन तारखेपासून १४ दिवसांच्या आत क्षेत्रिय संचालक (पश्चिम क्षेत्र, एव्हरेस्ट, ५वा मजला, १००, मरीन ड्राईव्ह, मुंबई-४००००२) यांच्या कार्यालयात पाठवावी तसेच एक प्रत अर्जदार कंपनीला त्यांच्या खाली नोंदणीकृत कार्यालयात पाठवावी.

नोंदणीकृत कार्यालय पत्ता: ०२, अमर अपार्टमेंट राज राजेंद्र सुरीश्वरजी मार्ग

(मनोज अमतलाल मेहता) डीआयाम-०१९३/।५१) नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता: ७०२, अमर अपार्टमेंट

बोरिवली (प.), मुंबई-४०००९२. ठिकाण: मुंबई दिनांक: १० फेब्रुवारी, २०२५

Subsidiary of Central Bank of India

राज राजेंद्र सुरीश्वरजी मार्ग, फॅक्टरी लेन, एम.के. शाळेजवळ बोरिवली (प.), मुंबई-४०००९२. दकान क्र. ५ व ६. चावला प्लाझा.प्लॉट क्र.१४/१५.

सेन्ट बैंक होम फायनेन्स लिमिटेड सेक्टर-११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - ४००६१४. दूर.:०२२-२७५७१५९१,०२२-२७५८०५१३,२२४६०५७५४८. **Cent Bank Home Finance Limited** सीआयएनः यू६५९२२एमपी१९९१पीएलसी००६४२७

ताबा सूचना (नियम ८ (१) स्थावर मालमत्तेकरिता)

न्याअर्थी खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफायसी कायदा) अंतर्गत **सेन्ट बँक होम फाबनान्स लि. नवी मुंबई शाखेचे** प्राधिकृत अधिकारी सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम ९३(९२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सुचनेनुसार खालील कर्जदारांना **सेन्ट बँक होम फायनान्स लि. नवी मुंबई शाखेला देय रक्कम** सदर सुचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत जमा करण्यास सांगण्यात आले. कर्जदार यांनी वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्ता हे खाली नमूद केलेल्या खात्याच्या समक्ष तारखेला मालमत्तेचा ताबा कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सदर अधिनियमाचे नियम ८ अन्वये घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार आणि जामिनदार व सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास ते **सेन्ट बँक होम फायनान्स लि. नवी मुंबई शाखे**च्या शुल्काच्या अधीन असेल त्यांनी मागणी सूचना तारखेपासून खाली नमूद रक्कम आणि त्यावरील पुढील व्याज आणि इतर शुल्कासह जमा करावी.

अ. क्र.	कर्जदार व जामीनदाराचे नाव	प्रतिभूत मालमत्तेचा पत्ता	मागणी सूचना ताबा	मागणा सूचना रक्कम
8	कर्ज खाते क्र.००७०२०१०००२०७ श्री. श्रवणकुमार भवरलालजी राजपुरोहित, श्री. रमेश कुमार भूरा राम	फ्लॅट क्रमांक ४०२, चौथा मजला, जी - विंग, ग्रॅंड्युअर प्रकल्प म्हणून ज्ञात इमारत, दुरशेत येथील रिट्रीट, इमारत क्र. १ क्र. ६२, एच.क्र. ३ए, गाव - दुरशेत, ता. खालापूर, रायगड जिल्हा - ४१०२०३. क्षेत्रफळ - ४६० जी.फूट, चतुरिसा। - पूर्व - पाली खोपीली रोड, पश्चिम - एलॉट क्र. ७५/२, उत्तर - प्लॉट क्र. ७३/१० आणि ७३/११, दक्षिण - प्लॉट ६२/३व ६२/३सी आणि ६२/४	२९.०४.२०२३ ०३.१०.२०२३ ०६.०२.२०२५ वास्तविक	२३,०३,५५८/- + व्याज+ सर्व इतर शुल्क
٦	कर्ज खाते क्र. ००७०२०१०००२६३ श्री. रबींद्र सस्मण जाधव आणि श्रीमती मेघा रबींद्र जाधव	फ्लॅट क्र. २०२, दुसरा मजला, इमारत मयंक ब्लू डायमंड अपार्टमेंट, प्लॉट क्र.७२, सेक्टर १, गाव - बडघर, पुष्पक नोड, ता. पनवेल, रायगड जिल्हा. क्षेत्रफळ - २५१ ची. फूट, चतुसिमा - पूर्व - प्लॉट क्र.६३, पश्चिम - ९ मीटर हंद रस्ता, उत्तर - प्लॉट क्र.७१, दक्षिण - प्लॉट क्र.७३	०८.११.२०२४ २५.११.२०२४ ०६.०२.२०२५ वास्तविक	२५,७५,५८०/- + व्याज+ सर्व इतर शुल्क
m	कर्ज खाते क्र.००७०२०१००००४० श्री. लखन सुभाष पैठणे आणि श्रीमती रोहिणी लखन पैठणे	फ्लॅट क्र.२०४, दुसरा मजला, इमारत जनाई रेसिडेन्सी, श्री. चारुबुवा स्मृती, सीमा मंडपाच्या मागे, कोपरगाव, डॉबिवली (प), ता. कल्याण, जिल्हा ठाणे - ४२१२०२. क्षेत्रफळ - ५०० ची. फूट, चतुसिमा - पूर्व - खुला भूखंड, पश्चिम - स्टॅकेस/लॉबी, उत्तर - फ्लॅट २०५, दक्षिण - फ्लॅट २०२/लॉबी	०८.११.२०२४ २५.११.२०२४ ०७.०२.२०२५ वास्तविक	१३,४३,६२७/- + व्याज+ सर्व इतर शुल्क
दिः	गंकः १०.०२.२०२५ ठिकाणः नवी मंबई	सही /- प्राधिकत अधिक	तरी. सेन्ट बँक ह	ोम फायनान्स लि.

हिंदुस्तान कम्पोझिट्स लिमिटेड सीआयएन:एल२९१२०एमएच१९६४पीएलसी०१२९५५

नोंदणीकृत कार्यालयः पेनिनसूला बिझनेस पार्क, ए टॉवर, ८वा मजला, सेनापती बापट मार्ग, लोअर परळ, मुंबई-४००० १३.

३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरीता अलेखापरिक्षीत एकमेव व एकत्रित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(क लाखात) शेअर डाटा व्यतिरिक्त

			एकमेव			एकत्रित	
अ.		संपलेली तिमाही	संपलेले ९ महिने	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले ९ महिने	संपलेली तिमाही
豖.	तपशील	३१.१२.२४	३१.१२.२४	३१.१२.२३	३१.१२.२४	३१.१२.२४	३१.१२.२३
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	८१८३	२३५९३	७१६९	८१८३	२३५९३	७१६९
₹.	करानंतर निव्वळ नफा*	9090	२८९३	६४६	9090	२८९३	६४६
З.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न						
	(कालावधीकरिता सर्वंकष नफा/(तोटा)(करानंतर)						
	आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	७६९	9000८	२२३२	७६९	90006	२२३२
8.	भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रू.५ प्रति)	03८	936	U 3C	03८	936	03८
ч.	उत्पन्न प्रतिभाग (विशेष साधारण बाबपूर्व व नंतर)						
	मूळ व सौमिकृत	७.४३	98.48	8.30	6.83	98.48	8.30
		0.1		0			

*तिमाही व नऊमाहीदरम्यान कोणतीही अतिरिक्त विशेष साधारण बाब नव्हती.

१. वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १० फेब्रुवारी, २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले आणि कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी त्याचे मर्यादित पुनर्विलोकन केले आहे.

सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व www.nseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.hindcompo.com

मागील कालावधीचे आकडे हे चालू कालावधीच्या प्रस्तुती करणाकरिता जेथे आवश्यक आहे तेथे पुर्ननमुद्/पुर्नगठीत करण्यात आले. वित्तीय निष्कर्षाचे सर्व आकर्डे हे जवळच्या रुपये लाखमध्येच पुर्ण करण्यात आले आहेत.

हिंदुस्तान कम्पोझिट्स लिमिटेडकरिता सही / पी.के. चौधरी

व्यवस्थापकीय संचालक

(डीआयएन क्र.:००५३५६७०)

रामगोपाल पॉलीटेक्स लिमिटेड

CIN::L17110MH1981PLC024145 ई–मेल:rplcompliance@ramgopalpolytex.com वेबसाईट:www.ramgopalpolytex.com **नोंदणीकृत कार्यालयः** ग्रीनटेक्स क्लिअरिंग हाऊस, बी–१, २ व ३, गोसरानी कंपाउंड, रेहनाल गाव, भिवंडी, जिल्हा ठाणे–४२१३०२ दूर.: ०२२-६१३९६८००, फॅक्स: ०२२-२२८५१०८५

कॉर्पोरेट कार्यालय: ७०१, तुलसीयानी चेंबर्स, फ्रि प्रेस जर्नल मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-४०००२१

२१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (रु.लाखात, ईपीएस व्यतिरिक्त)

अ.	तपशील	संपलेली तिमाही ३१.१२.२४	संपलेली तिमाही ३१.१२.२३	संपलेली नऊमाही ३१.१२.२४	संपलेली नऊमाही ३१.१२.२३
क्र.		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित
	कार्यचलनातून एकूण उत्पन्न कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)(कर, अपवादात्मक	_	943.43	988.40	९९६.३१
	आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक	(४.२८)	(६८.८१)	(१२.५९)	(१३८.९२)
	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(४.२८)	(६८.८१)	(૧૨.५९)	(१३८.९२)
	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(४.४१)	(६८.८१)	(१२.७२)	(१३८.९२)
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(३.९८)	(६८.६२)	(८.४९)	(१३१.३८)
١, ١	भरणा केलेले समभाग भांडवल उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/– प्रती)	9838.43	9838.83	9838.83	9838.83
	मूळ व सौमिकृत (वार्षिकीकरण नाही)	(0.03)	(0.82)	(0.09)	(०.९६)

. **टिप:** सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजकडे सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.ramgopalpolytex.com वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या

> संचालक मंडळाच्या वतीने व करिता रामगोपाल पॉलीटेक्स लिमिटेड सही/-

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (डीआयएन: ००९१३४०५)

संजय जटिया

FORBES युरेका फोर्बज् लिमिटेड

सीआयएन: L27310MH2008PLC188478 नोंदणीकृत कार्यालय : बी१/बी२, ७ वा मजला, मॅरेथॉन इनोव्हा, गणपतराव कदम मार्ग, लोअर परेल, मुंबई, महाराष्ट्र – ४०० ०१३, भारत.

दूरध्वनी क्र. : + ९१ २२ ४८८२ १७०० । फॅक्स क्र. : + ९१ २२ ४८८२ १७०१ । वेबसाइट : www.eurekaforbes.com । ई–मेल : compliance@eurekaforbes.com दि दिसेंबर ३१ २०२४ रोजी संपलेली तिमाही व नऊमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित

			स्थायी					एकत्रित					
			तिमाहीअखेर		नऊमाह	गे अखेर	वर्षअखेर		तिमाहीअखेर		नऊमाह	गेअखेर	वर्षअखेर
अ.क्र.	तपशील	39.97.7078	30.09.7078	३१.१२.२०२३	39.97.7078	३१.१२.२०२३	39.03.7078	39.97.7078	३०.०९.२०२४	३१.१२.२०२३	39.97.7078	३१.१२.२०२३	39.03.70
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षि
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	६०,२२३.४९	६७,६१०.४४	५४,१४५.८८	१,८३,३३१.६२	१,६४,२५८.६९	२,१९,७७५.५७	६०,२१७.९९	६७,६५३.२६	५४,२४९.८१	१,८३,४४३.२३	१,६४,२५८.१३	२,१९,८०२.
?	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपूर्व)#	४,६९४.६८	५,९४१.२१	३,०११.५८	१४,७९१.७३	९,८१९.७१	१३,७५५.२४	४,७३१.३७	६,०७३.५३	३,०६०.२५	१५,१२३.३४	१०,४०३.६७	१४,३६२.
ş	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात)#	४,६९४.६८	६,२४१.२१	३,०११.५८	१५,०९१.७३	९,८१९.७१	१२,२४०.३४	४,७३१.३७	६,३७३.५३	३,०६०.२५	१५,४२३.३४	१०,४०३.६७	१२,८४७
γ	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा /(तोटा) (अपवादात्मक व /वा अतिविशेष बाबीपश्चात)#	३,४८२.२२	४,६६७.३७	२,२६४.२३	११,२५३.४७	७,०२०.१२	९,१५६.८५	३,५०३.३६	४,७७४.४५	२,२९७.३२	११,४९३.३७	७,४२६.९१	९,५६४
ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात नफा /(तोटा) व अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश	३,४२३.३६	४,६०८.५३	२,२११.४९	११,०७६.९३	६,८६१.९०	८,९२०.९७	३,४२०.२८	४,७१५.४९	२,२५३.६६	११,२९८.२१	હ,૨૬૪.५५	९,३५२
ξ	समभाग भांडवल	१९,३४७.९२	१९,३४७.९२	१९,३४७.९२	१९,३४७.९२	१९,३४७.९२	१९,३४७.९२	१९,३४७.९२	१९,३४७.९२	१९,३४७.९२	१९,३४७.९२	१९,३४७.९२	१९,३४७
b	राखीव मूल्य (ताळेबंदामध्ये दर्शविल्यानुसार पुनर्मूल्यांकन राखीव वगळता)	-	-	_	-	-	४,००,९५४.७९	-	-	_	-	_	४,०३,२१६
۷	उत्पन्न प्रतिशेअर (प्रत्येकी रु. १०/-) (अखंडित व खंडित परिचालनाकरिता) १. मूलभूतः २. सीम्यीकृतः*	१.८० १.७९*	२.४१ २.४१*	१.१७ १.१७*	4.८२ 4.८०*	३.६३ ३.६२*	४.७३ *.७२	१.८१ १.८१*	२.४७ २.४ ६ *	१.१९ १.१८*	4.88 4.88*	85.¢ *\$3.¢	8 8.

ठिकाण : मंबर्ड

t अपवादात्मक व /वा अतिविशेष बाबी या आयएनडी एएस नियम/एएस नियमाअंतर्गत, जेथे लागु असेल त्यानुसार, नफा व तोटापत्रकामध्ये जुळवून घेण्यात आल्या आहेत.

दि. डिसेंबर ३१, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन व शिफारस करण्यात आली आहे व संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. फेब्रुवारी १०, २०२५ रोजी आयोजित सभेत त्यांना मंजुरी देण्य

वरील तपशील हा भारतीय प्रतिभूती व विनिमय मंडळ (सुचिबद्धता अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत बीएसई लिमिटेडकडे दाखल करण्यात आलेल्या दि. डिसेंबर ३१, २०२४ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित स्थार्थी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाच्या विस्तृत प्रोरूपाचा सारांश आहे. वरील वित्तीय निष्कर्षांच्या अहवालाचे संपूर्ण प्रारूप बीएसई लिमिटेडची वेबसाइट www.bseindia.com वर तसेच कंपनीची वेबसाइट www.eurekaforbes.com वरही उपलब्ध आहे. खाली दिलेला क्यआर कोड स्कॅन करून कंपनीच्या वेबसाइटवर ते पाहता येईल:

सही/-व्यवस्थापकीय संचालक व सीईओ डीआयएन : ००७५११७८

www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे युरेका फोर्बज् लिमिटेड करित ठिकाण : मंबर्ड

ठिकाणः मुंबई

दिनांकः १० फेब्रुवारी, २०२५